

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करावि/यु.5/569/2022

दिनांक : 10/03/2023

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमीनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 32CO007391800 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. पन्नालाल पी/लाजवंती पी. खत्री अशी नोंद आहे. मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ 897 चौ.फुट. असुन सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. नवीन पन्नालाल खत्री/लाजवंती पन्नालाल खत्री रा- 5 वा मजला, फ्लॅट नं. 502, शिवलोक अपार्टमेंट, बी-विंग, हिरा घाट उल्हासनगर-3 यांनी दिनांक- 08/03/2023 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202300004577) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नवीन पन्नालाल खत्री/लाजवंती पन्नालाल खत्री अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2022-2023 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. लाजवंती पन्नालाल खत्री/कपिल पन्नालाल खत्री (लिहुन देणार) श्री/श्रीम. नवीन पन्नालाल खत्री/लाजवंती पन्नालाल खत्री (लिहुन घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत रिलीज डिडची छायांकित प्रत (अ.क्र. 932 दिनांक: 06/03/2023)
- 3) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. 933 दिनांक: 06/03/2023)
- 4) दिनांक 08/03/2023 रोजीचे टाऊन दर्शन वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

(अविनाश महाले)
लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 32CO007391800 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. नवीन पन्नालाल खत्री/लाजवंती पन्नालाल खत्री अशी नोंद वर्ष 2022-2023 पासुन करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(नारायण कुंद्या)
कर निरीक्षक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	120389
Date.	16/03/23
Sign.	[Signature]

(मनोज गोकलानी)
उप कर निर्धारक व संकलक

(जेठानंद करमचंदानी)
कर निर्धारक व संकलक

कर निरीक्षकांच्या आदेशानुसार हस्ताक्षरित

[Signature]



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
 मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-5/569/2022
 Token No. 41202300004577

Date- 16 /03/2023
 Sr. No. 32/1228

To,
SHRI. NAVEEN PANNALAL KHATRI
SMT. LAJWANTI PANNALAL KHATRI
 5th Floor, Flat No. 502, Shivlok APT. (B-Wing) Hiraghat
 Ulhasnagar-3

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing Sr. No. 32/1228 Of Mpl Assessments Register
 Ref:- Your Notice Dated: 01/02/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Pannalal P/Lajwanti P. Khatri** Under Ward No. 32 Property No. 32CO007391800 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 933	Dt: 06/03/2023
12.	Objection Notice published in th News paper Namely Town Darshan	No: -----	Dt: 08/03/2023
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely RELEASE DEED	No: 932	Dt: 06/03/2023
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGREEMENT FOR SALE	No: -----	Dt: -----

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution againsts you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation

